

R K SWAMY**R K SWAMY LIMITED**

Regd Office: No. 19, Wheatcrofts Road, Nungambakkam, Chennai 600 034, Tamil Nadu, India
CIN: L74300TN1973PLC006304,
Email id: secretarial@rkswamy.com,
Website: www.rkswamy.com

STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

The Board of Directors at its meeting held on May 21, 2025 approved the audited financial results of the Company (Consolidated & Standalone) for the quarter and year ended March 31, 2025 ("Financial Results").

The Financial Results along with the Audit Report (Consolidated & Standalone), are available on the Company's website at https://www.rkswamy.com/pdf/Financials_Results_FY_2024_25_Q4.pdf and on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Financial Results can also be accessed by scanning QR code given below.



For and on behalf of the Board of Directors
R K SWAMY LIMITED

sd/-

Narasimhan Krishnaswamy
Managing Director and Group CEO
Place: Mumbai
Date: May 21, 2025
DIN:00219883

NOTICE

Fake Twitter (X) Profile impersonating Mr. Nilesh Shah, Managing Director, Kotak Mahindra Asset Management Company Ltd

It has come to the notice of Kotak Mahindra Asset Management Company Limited (KAMAC), the Investment Manager for the Schemes of Kotak Mahindra Mutual Fund (the fund), that there is Fake/ Deceptive/ fraudulent Profile created on social media platform i.e. Twitter (X) under the user name "Nilesh Shah (@mary8507455580)", impersonating Mr. Nilesh Shah, Managing Director at Kotak Mahindra Asset Management Company Ltd and misusing name of Kotak.

The Profile has been formed along with likeness of the display picture of Mr. Nilesh Shah. Such profile is designed to defraud/Mislead Public.

This is to caution the public that KAMAC and Mr. Nilesh Shah has not authorized any person to undertake creation of the above-mentioned fake social media profile or undertake any activities related to the said profile. We would like to bring to the notice of public that KAMAC and Mr. Nilesh Shah are no way associated with these fake Social Media profile created by these fraudsters and we condemn such acts as defrauding. We advise the general public to stay vigilant of such scams and exercise due caution. Kotak Mahindra Asset Management Company Limited shall not accept any responsibility or liability whatsoever for any loss that anyone may suffer or incur owing to any transactions made with such unknown individuals or agencies making false claims.

Please be advised that investments in Kotak Mahindra Mutual Fund can only be made through their official and registered addresses. For any inquiry you may visit our website at www.kotakmf.com or visit any of our branches.

**For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager – Kotak Mahindra Mutual Fund**

**Mumbai
May 21, 2025**



Any queries / clarifications in this regard may be addressed to:

Kotak Mahindra Asset Management Company Limited

CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No.21, Infinity Park, Off: Western Express Highway,
Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai - 400 097.

Phone Number: 18003091490 / 044-40229101 • Email: mutual@kotak.com • Website: www.kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

INTERGLOBE AVIATION LIMITED

CIN: L62100DL2004PLC129768

Registered Office: Upper Ground Floor, Thapar House, Gate No. 2,
Western Wing, 124 Janpath, New Delhi – 110001, India

Tel: +91 96500 98905; Fax: +91 11 4351 3200

E-mail: investors@goindigo.in; Website: www.goindigo.in**AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2025**

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Board of Directors of InterGlobe Aviation Limited ("Company") at its meeting held on Wednesday, May 21, 2025 approved the audited financial results (standalone and consolidated) for the quarter and financial year ended March 31, 2025 ("results").

The results, along with the Auditor's reports by M/s. S.R. Batliboi & Co. LLP, Statutory Auditors of the Company are available on the website of the Company at <https://www.goindigo.in/information/investor-relations.html>, and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:



Place : Gurugram
Date : 21 May, 2025

For InterGlobe Aviation Limited

sd/-

Neeraj Sharma
Company Secretary and Chief Compliance Officer

**MANKIND PHARMA LIMITED**

Registered Office: 208, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; **Tel.:** +91 11 4747 6600
Corporate Office: 262, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; **Tel.:** +91 11 4684 6700
Email: investors@mankindpharma.com; **Website:** www.mankindpharma.com; **CIN:** L74899DL1991PLC044843

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(₹ in Crores except as stated otherwise)

| S. No. | Particulars | Consolidated | | | | |
|--------|---|-------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|
| | | For the quarter ended | | | For the year ended | |
| | | 31.03.2025 (Audited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2024 (Audited) |
| 1 | Revenue from operations | 3,079.37 | 3,198.79 | 2,422.24 | 12,207.44 | 10,260.44 |
| 2 | Profit for the period/year before tax | 515.43 | 488.33 | 571.91 | 2,516.33 | 2,397.94 |
| 3 | Profit for the period/year after tax | 428.99 | 377.87 | 476.92 | 2,006.59 | 1,940.79 |
| 4 | Total comprehensive income for the period/year | 410.73 | 395.45 | 468.23 | 2,002.83 | 1,933.75 |
| 5 | Paid up equity share capital | N.A. | N.A. | N.A. | 41.26 | 40.06 |
| 6 | Other equity excluding revaluation reserve | N.A. | N.A. | N.A. | 14,291.13 | 9,323.03 |
| 7 | Earnings per equity share of face value of ₹ 1/- each | | | | | |
| | - Basic EPS (in ₹) | 10.20 | 9.45 | 11.76 | 49.28 | 47.75 |
| | - Diluted EPS (in ₹) | 10.18 | 9.44 | 11.74 | 49.20 | 47.68 |
| | | (Not annualised) | (Not annualised) | (Not annualised) | | |

The key standalone financial information is as under:

(₹ in Crores except as stated otherwise)

| S. No. | Particulars | For the quarter ended | | | For the year ended | |
|--------|--|-------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|
| | | 31.03.2025 (Audited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2024 (Audited) |
| 1 | Revenue from operations | 2,126.59 | 2,414.41 | 2,007.47 | 9,497.80 | 8,629.25 |
| 2 | Profit for the period/year before tax | 428.75 | 525.09 | 519.83 | 2,305.99 | 2,185.20 |
| 3 | Profit for the period/year after tax | 382.46 | 412.02 | 444.44 | 1,884.25 | 1,772.63 |
| 4 | Total comprehensive income for the period/year | 379.19 | 421.43 | 460.52 | 1,950.46 | 1,869.50 |
| 5 | Net worth (INR Crores) | 14,640.27 | 14,253.85 | 9,702.77 | 14,640.27 | 9,702.77 |
| 6 | Debt equity ratio (times) | 0.50 | 0.71 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| 7 | Debt service coverage ratio (times) | 0.12 | 289.52 | 208.49 | 0.55 | 84.71 |
| 8 | Interest service coverage ratio (times) | 2.29 | 3.27 | 102.37 | 5.88 | 118.25 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of Audited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.mankindpharma.com. Full Financial Results can also be accessed by scanning the QR Code given hereunder.
- The Audited Consolidated and Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 21, 2025.
- The above Audited Consolidated and Standalone Financial Information is for continuing operations. Refer full format of the above Financial Results for discontinued operations.

For and on behalf of
MANKIND PHARMA LIMITED

sd/-

Ramesh Juneja
Chairman and Whole Time Director
DIN: 00283399

Place: New Delhi
Date: May 21, 2025

ORIENT CEMENT LIMITED

Registered Office: Orient Cement Limited, Unit VIII, Plot No 7, Bhoanagar, Bhubaneshwar, Orissa – 751012
CIN: L26940OR2011PLC013933, Website: www.orientcement.com
Phone No.: +91 79 2656 5555, Email: investors@orientcement.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Orient Cement Limited ("Target Company/TC") under Regulation 26(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") on the Open Offer (as defined below) made by Ambuja Cements Limited ("Acquirer") to the eligible public shareholders of the Target Company.

| | | |
|----|--|--|
| 1 | Date | May 21, 2025 |
| 2 | Name of the TC | Orient Cement Limited |
| 3 | Details of the Offer pertaining to the TC | Open offer for acquisition of up to 5,34,19,567 (Five Crore Thirty Four Lakh Nineteen Thousand Five Hundred and Sixty Seven) fully paid-up equity shares having a face value of INR 1 (Indian Rupee One) each ("Equity Shares") of Orient Cement Limited ("Target Company"), representing 26% (Twenty-six percent) of the Expanded Share Capital (as defined in the PA) from the Eligible Public Shareholders (as defined in the PA) of the Target Company by Ambuja Cements Limited ("Acquirer"), at a price of INR 395.40 (Indian Rupees Three Hundred and Ninety Five and Forty Paise) ("Offer Price") (the "Open Offer" or "Offer"). The public announcement dated October 22, 2024 ("PA"), the detailed public statement dated October 28, 2024 which was published on October 29, 2024 ("DPS"), the draft letter of offer dated November 6, 2024 ("DLOF"), and the letter of offer dated May 19, 2025 (issued on May 20, 2025) ("LOF") have been issued by SBI Capital Markets Limited on behalf of the Acquirer. |
| 4 | Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer | Ambuja Cements Limited (Acquirer) There are no persons acting in concert (PACs) with the Acquirer for the purposes of the Open Offer. |
| 5 | Name of the Manager to the Open Offer | SBI Capital Markets Limited Unit No. 1501, 15th Floor, A & B Wing, Paninee Crescenzo Building, Plot C-38, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051, Maharashtra, India Tel. No.: +91 22 4008 9807 Website: www.sbicap.com Email ID: orient.offeroffer@sbicap.com Contact Person: Raghavendra Bhat/ Aditya Deshpande SEBI Registration Number: INM000003531 |
| 6 | Members of the Committee of Independent Directors "IDC" | Mr. Ravi Kapoor, Chairperson Mr. Sudhir Nanavati, Member Ms. Shruti Shah, Member |
| 7 | IDC Member's relationship with the TC (Director, equity shares owned, any other contract/ relationship), if any | All the members of the IDC are serving as Non-Executive Independent Directors on the board of the Target Company. None of the members of the IDC hold any equity shares or any other securities of the Target Company. None of the members of the IDC have any contractual or any other relationship with the Target Company. |
| 8 | Trading in the equity shares/ other securities of the TC by IDC Members | None of the members of the IDC have traded in any of the equity shares/securities of the Target Company during the (a) 12 months period preceding the date of the PA i.e. October 22, 2024; and (b) the period from the date of the PA till the date of this recommendation. |
| 9 | IDC Member's relationship with the Acquirer (Director, equity shares, owned, any other contract/ relationship), if any | None of the members of the IDC: a. are directors on the board of the Acquirer; b. hold any equity shares or other securities of the Acquirer; or c. have any contractual or any other relationship with the Acquirer. |
| 10 | Trading in the equity shares/ other securities of the Acquirer by IDC Members | None of the members of the IDC have traded in any of the equity shares/securities of the Acquirer during the (a) 12 months period preceding the date of the PA i.e. October 22, 2024; and (b) the period from the date of the PA till the date of this recommendation. |
| 11 | Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable | Based on the review of the relevant information made available to the IDC, and taken on record and considered by the IDC, the IDC is of the opinion that, as on the date of this recommendation, the Offer Price offered by the Acquirer is in accordance with Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, and on that basis and to that extent, appears to be fair and reasonable. |
| 12 | Summary of reasons for recommendations | The IDC has reviewed the PA, the DPS and the LOF issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer, in connection with the Open Offer. Based on the above, the IDC is of the opinion that, as on the date of this recommendation, the Offer Price offered by the Acquirer is in accordance with Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, and on that basis and to that extent, appears to be fair and reasonable. The shareholders are advised to independently evaluate the Open Offer and take an informed decision in their best interest on whether or not to tender their Equity Shares in the Open Offer. Recommendation of IDC as submitted to stock exchanges may be accessed at website of the Company. |
| 13 | Disclosure of voting pattern of the IDC | The recommendations were unanimously approved by the members of the IDC present at the meeting held on May 21, 2025. |
| 14 | Details of Independent Advisors, if any | None |
| 15 | Any other matter to be highlighted | None |

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.

For and on behalf of the Committee of Independent Directors of
Orient Cement Limited

Name: Ravi Kapoor
DIN: 00003847
Designation: Chairperson, Committee of Independent Directors (IDC)
Place: Ahmedabad
Date: May 21, 2025

**VRL LOGISTICS LIMITED**

Regd. Office: RS No. 351/1, Varur, Post Chabbi, Taluk Hubballi, District Dharwad, Hubballi (Karnataka) - 581 207 (18th KM, NH- 4, Bengaluru Road, Varur)
Tel: 0836 2237607, **Fax:** 0836 2237614, **Email:** investors@vrllogistics.com
CIN: L60210KA1983PLC005247, **Website:** www.vrlgroup.in

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(₹ in Lakhs)

| Particulars | Quarter ended March 31, 2025 | Quarter ended March 31, 2024 | Year ended March 31, 2025 | Year ended March 31, 2024 |
|---|---------------------------------|---------------------------------|------------------------------|------------------------------|
| | Audited | Audited | Audited | Audited |
| Total income from operations | 81,154.73 | 77,221.09 | 318,640.65 | 290,971.85 |
| Net Profit for the period (before tax, exceptional items) | 9,959.57 | 2,911.33 | 24,995.56 | 12,051.23 |
| Net Profit for the period before tax (after exceptional items) | 9,959.57 | 2,911.33 | 24,995.56 | 12,099.90 |
| Net Profit for the period after tax (after exceptional items) | 7,425.28 | 2,154.07 | 18,293.29 | 8,906.10 |
| Profit / (Loss) for the Period from Discontinued Operations | - | - | - | (20.99) |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 7,458.53 | 2,323.61 | 18,249.95 | 9,038.74 |
| Equity Share Capital | 8,746.85 | 8,746.85 | 8,746.85 | 8,746.85 |
| Other Equity excluding revaluation reserve | - | - | 99,708.71 | 85,832.18 |
| Earnings Per Share (of ₹10/- each) for continuing operation (not annualized) Basic & Diluted: | 8.49 | 2.46 | 20.91 | 10.18 |
| Earnings Per Share (of ₹10/- each) for discontinued operation (not annualized) Basic & Diluted: | - | - | - | (0.02) |
| Earnings Per Share (of ₹10/- each) for continuing and discontinued operations (not annualized) Basic & Diluted: | 8.49 | 2.46 | 20.91 | 10.16 |

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the said quarter and year ended March 31, 2025 is available on the website of the Company as also that of the Stock Exchanges as detailed below.

Company's website: http://vrlgroup.in/vrl_investor_desk.aspx?display=finance_q_results
BSE Limited: www.bseindia.com; **National Stock Exchange of India Limited:** www.nseindia.com

Notes:

- The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IndAS) (amended) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies, as applicable.
- The financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 21st May 2025. There are no qualifications in the audit report issued for the said period.
- Figures for the quarters ended 31st March 2025 and 31st March 2024 as reported in these financial results are the balancing figures between audited figures in respect of the full financial years and the published year to date figures up to the end of the third quarter of the respective financial years.
- The Board of Directors has recommended final dividend on equity shares of ₹10 per equity share (face value of ₹10/- each) for FY 2024-25.



For and on behalf of the Board of

VRL LOGISTICS LIMITED

sd/-


DR. VIJAY SANKESHWAR
Chairman and Managing Director
DIN: 00217714

Place: Hubballi
Date: May 21, 2025

| | | |
|---|--|--|
| | | |
| ता सम्पर्क करें (मुहम्मद रहीस - 81240 00030), Ms.procure247.com | | |
| ure247.com/ एवं https://cholamandalam.com/auction-notices | | |
| संबंध में 15 दिन का कानूनी नोटिस भी है | | |
| धिकृत अधिकारी चोलामंडलम इन्वेस्टमेंट ऐण्ड फायनैस कम्पनी लिमिटेड | | |

For and on behalf of the Committee of Independent Directors of
Orient Cement Limited

Name: Ravi Kapoor
 DIN: 00003847
 Designation: Chairperson, Committee of Independent Directors (IDC)
 Place: Ahmedabad
 Date: May 21, 2025

| <div>  <p>एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड</p> <p>संजीवनी क्र.: एल७१२०एमएच११५एलसी०८८९९ नॉंदीणीकृत कार्यालय: दी रुबी, ७वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० २०८. दूरध्वनी क्र.: +९१ २२ ६६१२१२१२, फॅक्स क्र.: +९१ २२ ६६१२१२१२. वेबसाइट: www.emkayglobal.com, ईमेल: secretarial@emkayglobal.com</p> </div> | | | | | |
|---|---|---------------------|---------------|-------------------|--------------|
| ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे संक्षिप्त संकलित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष | | | | | |
| (प्रति सप्तमणा माहिती व्यतिरिक्त क. लाखांन) | | | | | |
| अनु. क्र. | तपशील | रोजी संपलेली तिमाही | | रोजी संपलेले वर्ष | |
| | | ३१.०३.२०२५ | ३१.१२.२०२४ | ३१.०३.२०२४ | ३१.०३.२०२४ |
| | | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| १ | कार्यभारानुदरे एकूण उत्पन्न | ७,१०९.२२ | ७,७३०.०७ | १,०५७.२० | ३३,६१६.९३ |
| २ | कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (वर, अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी) | ९५.३३ | १,१२३.१४ | १,६६०.४३ | ६,०७३.०७ |
| ३ | कालावधी/वर्षासाठी कन्पूई निव्वळ नफा (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ९५.३३ | १,१२३.१४ | १,६६०.४३ | ६,०७३.०७ |
| ४ | कालावधी/वर्षासाठी कन्पनंतर निव्वळ नफा (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ८४१.८७ | ८७३.१६ | १,०४०.५८ | ५,६९१.४६ |
| ५ | कालावधी/वर्षासाठी कन्पनंतर निव्वळ नफा आणि सव्यांमिना नफा (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ८४८.५० | ८५६.७० | १,०५६.६२ | ३,०८८.६४ |
| ६ | कालावधी/वर्षासाठी चालू आणि बंद कारभारादुरे निव्वळ नफा | ८४८.५० | ८५६.७० | १,०५६.३५ | ३,२४३.८७ |
| ७ | कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी/वर्षासाठी कन्पनन्वाला नफा आणि कन्पन्वात इतर सर्वसमावेशक उपसाराहिलि) | ८०६.३२ | ८४५.७५ | १,०५८.८४ | ५,५५१.०० |
| ८ | सप्तमणा भांडवल | २,५३६.७० | २,५०१.७० | २,४६९.४७ | २,५३६.७० |
| ९ | रखीव निधी (लेखापरीक्षित लाळेबंद फजलत दसंमिण्वात आलेला पुनूमूल्यांकित राखीव निधी वगळून) | | | | २७,७८०.०८ |
| १० | सिक्कपुटीडी प्रमिीम अकाऊंट | ८,०३९.१७ | ७,७८८.४६ | ७,०८७.६२ | ८,०३९.१७ |
| ११ | नेट वर्ड | ३०,३१६.७८ | २८,९३१.७८ | २४,०८८.३५ | २४,०८८.३५ |
| १२ | कई भांडवल/कई बाकी | ४,६००.०० | २,०००.०० | ३,२५५.४० | ३,२५५.४० |
| १३ | कई इकिटी प्रमाण | ०.१५ | ०.०७ | ०.१४ | ०.१४ |
| १४ | प्रतिभाभारत मिक्कल (इंगीमर) (वईनी मूक्य र १०/- प्रमाणे) वईर आणि बंद कन्पनरदुरे (वाकिंकुल न केलेली) अ) मूलभूत ब) सौमिक | ३.४० ३.२८ | ३.४५ ३.३१ | ४.२९ ४.१५ | २२.८० १३.१६ |
| १५ | संकिटल रिडेम्पशन रिझर्व | १२६२.२० | १२६२.२० | १२६२.२० | १२६२.२० |
| १६ | इकिवर रिडेम्पशन रिझर्व | N.A. | N.A. | N.A. | N.A. |
| १७ | कई सेवा वगळून प्रमाण | ३.८५ | ८.७४ | १३.११ | १०.६८ |
| १८ | व्याज सेवा व्याप्ती प्रमाण | ३.८५ | ८.७४ | १३.११ | १०.६८ |
| रचायी माहिती | | | | | |
| (क. लाखांन) | | | | | |
| अनु. क्र. | तपशील | रोजी संपलेली तिमाही | | रोजी संपलेले वर्ष | |
| | | ३१.०३.२०२५ | ३१.१२.२०२४ | ३१.०३.२०२४ | ३१.०३.२०२४ |
| | | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| १ | कार्यभारानुमूला महसुल | ६,१०२.६६ | ७,२४२.९१ | ८,०६४.०८ | ३१,५३५.३० |
| २ | कसपूई नफा | २९१.३८ | १,१९८.७३ | १,४३५.०१ | ६,१०४.७७ |
| ३ | कन्पन्वात नफा | १,०२५.६९ | ९८५.०८ | ८९२.९८ | २,४६६.९९ |
| ४ | एकूण सर्वसमावेशक उत्पन्न | १,०५९.५५ | १७७.७३ | ८९३.१८ | ५,७७३.०६ |

टिपा:

(१) वरील विवरणा हे सेबी (सूची व अन्य विधेचन आदेशवकल) विमिनम्न, २०१५ च्या विमिनम्न ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजनेके ३१ मार्च, २०२५ रोजी दाखल कन्पन्वात आलेल्या तिमाही आणि र्कअखेरच्या लेखापरीक्षित संक्षिप्त वित्तीय निष्कर्षांच्या निरूपून प्रारम्भाच्या सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांचे सुंणूत स्टॉक एक्स्चेंज वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंमनी वेबसाइट www.emkayglobal.com वर उपलब्ध आहे. कंमनीच्या वैधानिक लेखापरीक्षांच्या लेखापरीक्षा अडवलांनसह, लेखापरीक्षा न केलेले स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकाल खाली दिलेल्या वडुआर कोड र्खेन कन्पा पहाता येतील.

(२) वरील आर्थिक परिणाम मासिक लेखा मासक ("इंड एमर") म्णुनू संक्षिप्त) ३४ - कंमनी वायदत, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत वित्तिा अंतर्गत वित्तीय अडवलांनुसार रचार केले केले आहेत जे वेळोवेळी र्मुावर्तित केलेल्या कंमच्या (भासली लेखा मासके) निम्नमांसह आणि (सूचीबंद दाखिल आणि प्रकटीकरण आवश्यकता) निम्न २०१५ च्या निम्न ३१ आणि ५२ च्या आवश्यकतांसह भासरात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या इतर लेखा र्त्तानुसार, सुधारणा केळ्यामासह तयार कन्पन्वात आलेले आहेत.

 संक्षिप्त मंडळाच्या वतीने एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

क्रुण कुमर कक्वा व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : २१ मे, २०२५


ठिकाण : मुंबई


| ORIENT CEMENT LIMITED | |
|---|--|
| Registered Office: Orient Cement Limited, Unit VIII, Plot No 7, Bhoinagar, Bhubaneshwar, Orissa – 751012 CIN: L26940OR2011PLC013933, Website: www.orientcement.com Phone No.: +91 79 2656 5555, Email: investors@orientcement.com | |
| Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Orient Cement Limited ("Target Company/TC") under Regulation 26(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") on the Open Offer (as defined below) made by Ambuja Cements Limited ("Acquirer") to the eligible public shareholders of the Target Company. | |
| 1 | Date May 21, 2025 |
| 2 | Name of the TC Orient Cement Limited |
| 3 | Details of the Offer pertaining to the TC Open offer for acquisition of up to 5,34,19,567 (Five Crore Thirty Four Lakh Nineteen Thousand Five Hundred and Sixty Seven) fully paid-up equity shares having a face value of INR 1 (Indian Rupee One) each ("Equity Shares") of Orient Cement Limited ("Target Company"), representing 26% (Twenty-six percent) of the Expanded Share Capital (as defined in the PA) from the Eligible Public Shareholders (as defined in the PA) of the Target Company by Ambuja Cements Limited ("Acquirer"), at a price of INR 395.40 (Indian Rupees Three Hundred and Ninety Five and Forty Paise) ("Offer Price") (the "Open Offer" or "Offer"). The public announcement dated October 22, 2024 ("PA"), the detailed public statement dated October 28, 2024 which was published on October 29, 2024 ("DPS"), the draft letter of offer dated November 6, 2024 ("DLOF"), and the letter of offer dated May 19, 2025 (issued on May 20, 2025) ("LOF") have been issued by SBI Capital Markets Limited on behalf of the Acquirer. |
| 4 | Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer Ambuja Cements Limited (Acquirer) There are no persons acting in concert (PACs) with the Acquirer for the purposes of the Open Offer. |
| 5 | Name of the Manager to the Open Offer SBI Capital Markets Limited Unit No. 1501, 15th Floor, A & B Wing, Parineer Crescenzo Building, Plot C-38, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051, Maharashtra, India Tel. No.: +91 22 4006 9807 Website: www.sbicaps.com Email ID: orient.openoffer@sbicaps.com Contact Person: Raghavendra Bhat/ Aditya Deshpande SEBI Registration Number: INM000003531 |
| 6 | Members of the Committee of Independent Directors "IDC" Mr. Ravi Kapoor, Chairperson Mr. Sudhir Nanavati, Member Ms. Shruti Shah, Member |
| 7 | IDC Member's relationship with the TC (Director, equity shares owned, any other contract/relationship), if any All the members of the IDC are serving as Non-Executive Independent Directors on the board of the Target Company. None of the members of the IDC hold any equity shares or any other securities of the Target Company. None of the members of the IDC have any contractual or any other relationship with the Target Company. |
| 8 | Trading in the equity shares/ other securities of the TC by IDC Members None of the members of the IDC have traded in any of the equity shares/securities of the Target Company during the (a) 12 months period preceding the date of the PA i.e. October 22, 2024; and (b) the period from the date of the PA till the date of this recommendation. |
| 9 | IDC Member's relationship with the Acquirer (Director, equity shares, owned, any other contract/ relationship), if any None of the members of the IDC: a. are directors on the board of the Acquirer; b. hold any equity shares or other securities of the Acquirer; or c. have any contractual or any other relationship with the Acquirer. |
| 10 | Trading in the equity shares/ other securities of the Acquirer by IDC Members None of the members of the IDC have traded in any of the equity shares/securities of the Acquirer during the (a) 12 months period preceding the date of the PA i.e. October 22, 2024; and (b) the period from the date of the PA till the date of this recommendation. |
| 11 | Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable Based on the review of the relevant information made available to the IDC, and taken on record and considered by the IDC, the IDC is of the opinion that, as on the date of this recommendation, the Offer Price offered by the Acquirer is in accordance with Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, and on that basis and to that extent, appears to be fair and reasonable. |
| 12 | Summary of reasons for recommendations The IDC has reviewed the PA, the DPS and the LOF issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer, in connection with the Open Offer. Based on the above, the IDC is of the opinion that, as on the date of this recommendation, the Offer Price offered by the Acquirer is in accordance with Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, and on that basis and to that extent, appears to be fair and reasonable. The shareholders are advised to independently evaluate the Open Offer and take an informed decision in their best interest on whether or not to tender their Equity Shares in the Open Offer. Recommendation of IDC as submitted to stock exchanges may be accessed at website of the Company. |
| 13 | Disclosure of voting pattern of the IDC The recommendations were unanimously approved by the members of the IDC present at the meeting held on May 21, 2025. |
| 14 | Details of Independent Advisors, if any None |
| 15 | Any other matter to be highlighted None |

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.

For and on behalf of the Committee of Independent Directors of Orient Cement Limited

Name: Ravi Kapoor
DIN: 0003847
Designation: Chairperson, Committee of Independent Directors (IDC)
Place: Ahmedabad
Date: May 21, 2025

| जाहीर सूचना | |
|--|--|
| तमाग जनतेला हे यादुरे सूचना देण्यात येते की, आम्ही आमच्या अशिलांच्या वतीने (१) हेमंतकुमार धीरजलाल गांधी, (२) धर्मेद कांतिलाल गांधी, (३) विजयकुमार हिमंतलाल गांधी, (४) अविजयकुमार नादलाल गांधी, (५) जयेंद्रकुमार ब्रजलाल गांधी, (६) भूपेंद्रकुमार ब्रजलाल गांधी यांच्या नावाने असलेल्या, खालील परिस्थितीत अधिक विशेषतः वधन केलेल्या मिळकतीसंदर्भात (नंतरत) "सदर मिळकत" असा उल्लेख केला जातो.) आणि मालाड निलांजना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या लीजहोल्ड हक्कांच्या अधीन असलेल्या मिळकतीसंबंधी त्यांच्या हक्क, नामाधिकार व हितसंबंधांचा तपास करत आहोत. कोणतीही संस्था/व्यक्ती, यामध्ये कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था देखील अंतर्भूत, जोनां जर सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागासंबंधी कोणताही हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा किंवा मागणी तसेच विकास हक्क किंवा एफएसआय/टीडीआर/किंवा कोणत्याही प्रकारच्या लाभांवर (कसाही नावाखाली असो) विक्री, अदलाबदल, वारसा, इच्छापत्र, उत्तराधिकार, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, भेट, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवार, पोटकुळवहिवार, परवाना, धारणाधिकार, प्रभार, विषयस्तव्यवस्था, कोणत्याही ट्रस्टअंतर्गत लाभदायक हक्क/हितसंबंध, पूर्वाधिकार हक्क, वास्तव्याचा अधिकार, तावा, कौटुंबिक तडजोड, देखभाल, तडजोड, अभिहस्तांकन, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, भागीदारी, लेखी दस्तावेज आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास, त्यांनी अशी माहिती सर्व संबंधित पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकल्यांना लेखी स्वरूपात, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आणि ई-मेलद्वारे देखील, या सूचना दिनांकापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावी. यामध्ये कसूर झाल्यास, असे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावे, मागण्या आणि/किंवा हक्की काही असल्यास त्याग केलेल्या व परित्यागित मानल्या जातील. | |
| परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन) | |
| खोती हक्काधीन अंतर्गत १४०३१.०० चौरस याड्स म्हणजेच ११७३१.७० चौरस मीटर्स क्षेत्रफळाची संपूर्ण ती जमीन किंवा माग, ज्यावर खालील सी.टी.एस. क्रमांक आहेत ५१५, ५१५/१, ५१५/२, ५१५/३, ५१५/४, ५१५/५, ५१५/६, ५१५/७, ५१५/८, ५१५/९, ५१५/१०, ५१५/११, ५१५/१२, ५१५/१३, ५१५/१४, ५१५/१५, ५१५/१६, ५१५/१७, ५१५/१८, ५१५/१९, ५१५/२०, ५१५/२१, ५१५/२२, ५१५/२३, ५१५/२४, ५१५/२५, ५१५/२६, ५१५/२७, ५१५/२८, ५१५/२९, ५१५/३०, ५१५/३१, ५१५/३२, ५१५/३३, ५१५/३४, ५१५/३५, ५१५/३६, ५१५/३७, ५१५/३८, ५१५/३९, ५१५/४०, ५१५/४१, ५१५/४२, ५१५/४३, ५१५/४४, ५१५/४५, ५१५/४६, ५१५/४७, ५१५/४८, ५१५/४९, ५१५/५०, ५१५/५१, ५१५/५२, ५१५/५३, ५१५/५४, ५१५/५५, ५१५/५६, ५१५/५७, ५१५/५८, ५१५/५९, ५१५/६०, ५१५/६१, ५१५/६२, ५१५/६३, ५१५/६४, ५१५/६५, ५१५/६६, ५१५/६७, ५१५/६८ आणि ५२१ गाव मालाड उमर, ता.तुका बोरीवली, ही जमीन मावें रोड, मालाड, नोंदणी उपजिल्हा बांद्रा व मुंबई उपनगर जिल्ह्यात असून आता ग्रेटर मुंबईच्या हद्दीत येते. सीमाबद्धतेप्रमाणे पूर्व-हिरजी टोपन याची मालमता, पश्चिमेस-अंशतः नटवरलाल एम. दलाल यांची मालमता आणि अंशतः रंग. फादर प्लासिस यांची मालमता, दक्षिणेस-वर उल्लेखित मावें रोड, उत्तरेस-सोरावजी नुस्सेवानजी कापडिया यांची मालमता व वरील मिळकत पी वॉर्ड क्र. ५१६८, ५१७० आणि ५१७२ आणि स्ट्रीट क्र. २९/१, २९/१० आणि २९/११, मावें रोड अंतर्गत मूल्यांकनात येते. | |
| मे.एमडीपी लीगल, वकील व सोलिसिटरस | |
| एमडीपी हाउस, ११, बॅक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ malav@mdplegal.com ठिकाण : मुंबई दिनांक : २२.०५.२०२५ | |
| <div> <div>  </div> <div> सही / श्री. मालव निरानी भागीदार </div> </div> | |

| VEGA JEWELLERS LIMITED (Formerly, PH Trading Ltd) | | | | | |
|---|---|---------------|------------|------------|------------|
| CIN: L4733MH1982PLC437771 Regd. Office : One Lodha Place, 14th Floor Unit 1403 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Delisle Road, Mumbai 400013, Maharashtra, India | | | | | |
| STATEMENT OF AUDITED RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31.03.2025 | | | | | |
| <div>(₹. in Lakhs except EPS)</div> | | | | | |
| SL NO | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
| | | 31.03.2025 | 31.12.2024 | 31.03.2025 | 31.03.2024 |
| | | Audited | Unaudited | Audited | Audited |
| 1 | Total Income from Operations | 521.50 | 508.78 | - | 1,030.28 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items#) | 0.14 | 14.61 | 16.73 | 23.3 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items#) | 0.14 | 14.61 | 16.73 | 23.3 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items#) | 1.37 | 10.9 | 10.37 | 18.6 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | - | - | - | - |
| 6 | Paid-up Equity Share Capital | 4,80,000 | 4,80,000 | 4,80,000 | 4,80,000 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year) | - | - | - | - |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | - | - | - | - |
| 1. Basic: | | 0.29 | 2.27 | 2.16 | 3.88 |
| 2. Diluted: | | 0.29 | 2.27 | 2.16 | 3.88 |
| Notes: | | | | | |
| 1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2025 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE Limited (www.bseindia.com) and (www.vegajewellers.com). 2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 20-05-2025. 3. The standalone financial results are reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 4. These results have been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in the IND AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder and adjusted the Exceptional and Extraordinary items in Statement of Profit and Loss in accordance with the Ind-AS Rules. | | | | | |
| <div> <div>  </div> <div> For and on behalf of Board Vega Jewellers Limited (Formerly, PH Trading Ltd) Sd/- Naveen Kumar Vanama Managing Director DIN: 09243947 </div> </div> | | | | | |
| <div> <div> </div> <div> Place : Mumbai Dated : 21.05.2025 </div> </div> | | | | | |

युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लिमिटेड

नों. कार्यालय : १११०, रहेजा चेंबर, ११ वा मजला, २१३, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१.
दूरध्वनी : ०२२-६६३०१४०० • फॅक्स : ०२२-२२०४४३३० • वेबसाइट : www.eurotexgroup.com
• ई-मेल : eurotex@eurotexgroup.com • सीआयएन : एल७०२००एमएच११८५एलसी०४२५६८

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये)

| अनु. क्र. | तपशिल | संपलेली तिमाही ३१.०३.२०२५ | संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ | संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ | संपलेले वर्ष ३१.०३.२०२५ | संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ |
|-----------|--|------------------------------|------------------------------|------------------------------|----------------------------|----------------------------|
| | | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| १ | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | ३६०.४४ | १८२.३२ | १५४.६० | ७९८.६१ | २९१.६८ |
| २ | सर्वसाधारण कामकाजातून करपरचात निव्वळ नफा/तोटा | १६६.५४ | (७७.०८) | (९४.९२) | (१७४.२३) | (६५३.४३) |
| ३ | कालावधीकरिता करपरचात निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबीनंतर) | १६६.५४ | (७७.०८) | (९४.९२) | (१७४.२३) | (६५३.४३) |
| ४ | कालावधीसाठी करनंतर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (अनन्य साधारण बाबीपरचात) | ५१.९५ | (७५.४९) | (१४५.५३) | (२३०.२७) | (६८९.६८) |
| ५ | समभाग भांडवल | ८७४.०२ | ८७४.०२ | ८७४.०२ | ८७४.०२ | ८७४.०२ |
| ६ | राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) | | | | (३,८२०.७५) | (३,५९०.४५) |
| ७ | प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/- चे) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.) | १.९० | (०.८८) | (१.०८) | (१.९९) | (७.४७) |
| ८ | प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.) | १.९० | (०.८८) | (१.०८) | (१.९९) | (७.४७) |

